

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्गिका क्रमांक २ “वनाज ते रामवाडी” या मार्गिकेच्या संदर्भात मा. लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवी संस्था व नागरीक यांच्या सूचना व हरकतींचा अभ्यास करण्यासाठी मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : पीएमआर-३३१५/प्र.क्र. ८ /नवि-७,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १० मार्च, २०१५.

पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने मा. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरीक नागरिकांनी केलेल्या सूचना व हरकती याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७ मार्च, २०१५ रोजी सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्या समवेत कौन्सिल हॉल, पुणे येथे बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्गिका क्रमांक २ “वनाज ते रामवाडी” या मार्गिकेच्या अनुषंगाने मा. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिक यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकती बाबत अभ्यास करून शासनास सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा. पालक मंत्री, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील वनाज ते रामवाडी या मार्गिकेच्या अनुषंगाने मा. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरीक यांनी दाखल केलेल्या सूचना व हरकती बाबत अभ्यास करून शासनास सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठित करण्यात येत आहे.

- | | | |
|---|---|---------|
| (१) पालक मंत्री, पुणे जिल्हा, | - | अध्यक्ष |
| (२) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग | - | सदस्य |
| (३) व्यवस्थापकिय संचालक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन | - | सदस्य |
| (४) श्री. अरुण फिरोदिया, उद्योगपती, पुणे | - | सदस्य |
| (५) डॉ. विजय केळकर, अध्यक्ष, एनआयएफपी | - | सदस्य |
| (६) श्री. ई. श्रीधरन, माजी व्यवस्थापकीय संचालक, डीएमआरसी | - | सदस्य |
| (७) श्री. शशिकांत लिमये, सेवानिवृत्त रेल्वे मुख्य अभियंता | - | सदस्य |
| (८) श्री. रमेश राव, अल्युमनि असोसिएशन, पुणे | - | सदस्य |

(९) महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका	-	सदस्य
(१०) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका	-	सदस्य सचिव

वरील समितीला कामकाजाकरिता आवश्यक वाटतील त्या तज्ञ अधिकारी /स्वयंसेवी संस्था यांना विशेष निमंत्रित करण्याची मुभा राहिल. उपरोक्त समितीने पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्गिका क्रमांक-२ “वनाज ते रामवाडी” या मार्गिकेच्या अनुषंगाने मा. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती व सूचनांचा अभ्यास करून त्यामधील विवक्षित मुद्दे तसेच मार्गिकेच्या आखणी (Alignment) बाबत आपला सविस्तर अहवाल एक महिन्यात शासनास सादर करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३१०१२३४५९४२२५ असा आहे. हा शासन निर्णय डीजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(एस.के. सालीमठ)

उपसचिव, महाराष्ट्र राज्य

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- २) मा. पालक मंत्री पुणे जिल्हा यांचे स्विय सहाय्यक मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. राज्यमंत्री (नवि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ४) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ५) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ६) सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ७) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
- ८) आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे.
- ९) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड.
- १०) जिल्हाधिकारी, पुणे
- ११) व्यवस्थापकिय संचालक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, नवी दिल्ली.
- १२) श्री. अरुण फिरोदिया, पुणे
- १३) डॉ. विजय केळकर, पुणे.
- १४) श्री. ई. श्रीधरन, माजी व्यवस्थापकिय संचालक, डिएमआरसी, नवी दिल्ली.
- १५) श्री. शशिकांत लिमये, पुणे.
- १६) श्री. रमेश राव, पुणे.
- १७) सह सचिव, नगर रचना, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

- १८) संचालक, नगर रचना, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पुणे.
- १९) उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- २०) कार्यासन अधिकारी (नवि-२२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २१) निवड नस्ती (नवि-७).